

MINES LIMITED

(CIN: L51900MH1984PLC034662)

Corporate Office & Correspondence Address

No.77, 16th Cross, Sector-IV, HSR Layout, Bengaluru-560 102. Tel .: +91 80 47762900 Fax : +91 80 47762901 Email : info@deccangoldmines.com Website : www.deccangoldmines.com

September 04, 2024

To,

Corporate Relationship Department BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code: 512068

Dear Sir,

Intimation of Newspaper Publication with respect to Notice of 40th Annual Sub.: General Meeting and e-voting instructions book closure.

With respect to the captioned subject, please find enclosed copy of advertisement with respect to Notice of 40th Annual General Meeting of the Company to be held on Wednesday, September 25, 2024 at 11.30 A.M through Video Conference (VC) along with the e-voting Instructions and book closure, pursuant to Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, published in following newspapers:

- 1. The Free Press Journal dated September 04, 2024 and;
- 2. Navshakti dated September 04, 2024.

Kindly take the above on record and oblige.

Yours faithfully,

For Deccan Gold Mines Limited

Subramaniam S. **Company Secretary & Compliance Officer** Membership No.: ACS 12110

PUBLIC NOTICE

(1). Mr. Vinay Vishwanath Fatehchandka, and;

(2). Mrs. Veena Vinay Fatehchandka, as the Intending Purchasers have negotiated to acquire the said Property from the Vendors, (1). Mrs. Nisha Sujan Malik (formerly known as Mrs. Vinisha Malik); & (2). Mr. Jatin Malik & therefore I am instructed by my clients to investigate the title of the Vendors to the said Property described hereinafter.

(Description of "the said Property")

05 (five) fully paid shares of Rs.50/- (Rupees Fifty only) each, bearing distinctive Nos. 606 to 610 (both inclusive) held under Share Certificate No. 109 dated 18th January, 2008 of "Linkway Estate Premises Cooperative Society Limited", registered under the provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 bearing registration no. MUM/ WP/ GNL/(O)/1693/2007-2008 to which is annexed the right of ownership of the Industrial Unit No. 313 admeasuring 420 square feet (Built-up Area) equivalent to 39.03 square metres approximately; on the 03rd (Third) Floor of the Building named as "Linkway Estate" of "Linkway Estate Premises Co-operative Society Limited".

Mumbai- 400064.

All person(s) having or claiming any estate, right, title, interest, claim or title, interest, benefit, claim, or demand, if any, of such person or persons, will be considered to be waived and/ or abandoned and my clients will proceed to purchase the said Property.

DECCAN GOLD MINES LIMITED

CIN: L51900MH1984PLC034662

MIDC, Andheri (East), Mumbai 400093

Email: info@deccangoldmines.com / dgmlagm@deccangoldmines.com

Website: www.deccangoldmines.com

NOTICE

1. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the

requirements of the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued

by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), the 40th Annual General Meeting (AGM) of Deccan Gold Mines Limited (the Company) will be held

through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) or Wednesday, September 25, 2024 at 11:30 A.M. (IST) to transact the

Ordinary and Special Businesses as set out in the Notice dated August 13

2024 convening the 40" AGM. The Ministry of Corporate Affairs, vide its General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020; 17/2020 dated April 13,

2020; 22/2020 dated June 15, 2020; 33/2020 dated September 28, 2020; 39/2020 dated December 31, 2020; 10/2021 dated June 23, 2021; 20/2021

dated December 8, 2021; 02/2022 dated May 5, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 09/2023 dated September 25, 2023 along with such other applicable circulars issued by MCA (hereinafter referred to as "MCA Circulars"), SEBI Circular dated May 13, 2022 and any other applicable laws

and regulations has allowed companies to conduct the AGM, up to

Date: 04/09/2024.

N. M. Road, Fort, Mumbai 400 001.

KUNSTSTOFFE INDUSTRIES LIMITED

CIN NO: L65910DD1985PLC010032 Airport Road, Kadaiya Village, Nani Daman, Daman and Diu (U.T.) 396210

Website: www.kunststoffeindia.com E-mail ID: kunststoffe@kunststoffeindia.com Tel: (0260) 2221858

NOTICE OF 38th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the Thirty-Eight Annual General Meeting ("AGM") of the Members of Kunststoffe Industries Limited ("the Company") will be held on Friday, 27th September, 2024 at 09.30 a.m. at the Hotel Ocean Inn, Plot No. 20, Devka Beach, Nani Damar (U.T.) - 396 210 in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules made thereunder and he Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, to transact the ousinesses that will be set forth in the Notice of the AGM.

- Completion of Dispatch of Notice of 38th AGM and Integrated Annual Report for FY 2024 via e-mail: The Company has complete: he dispatch of Notice of 38th AGM and Integrated Annual Report for FY 2024 on Monday, 02nd September, 2024 in electronic mode to the Members holding equity shares of the Company as on Friday, 30th August, 2024, whose email addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent ("RTA") i.e Link Intime India Private Limited/Depository Participant(s). The Notice of 38th AGM and integrated Annual Report is also available on the Company's website at https://www.kunststoffeindia.com and the websites of the Stock Exchange where the shares of the Company are listed i.e. BSE Limited at <u>www.bseindia.com</u> Any membe desiring a physical copy of the Notice of the AGM and Integrated Annual Report for FY 2024 may send an email on kunststoffe@ kunststoffeindia.com requesting for it and the same will be dispatched to them.
- Participation at the AGM: Members are requested to attend Annual General Meeting through physical participation at the give
- Request for registration/updation of e-mail address: Members holding shares in demat form can get their e-mail ID registered by contacting their respective Depository Participant. Members holding shares in physical form are requested to register their e-mail II with RTA by sending form ISR-1 and other relevant forms at C 101, Embassy 247, L.B.S.Marg, Vikhroli (West), Mumbai – 400083 o e-mail at rnt.helpdesk@linkintime.co.in for receiving AGM Notice and e-voting Instructions
- Remote e-voting and voting at the AGM:: The Company is pleased to provide the facility of remote e-voting to its members whos names are recorded in the Register of members as on cut-off date i.e. Thursday, 19th September, 2024, to cast their votes on the businesses as set forth in notice of AGM. The voting rights of members shall be in proportion to their share in the paid-up equitshare capital as on cut-off date. Members are eligible to cast votes only if they are holding equity shares as on cut-off date. Member can cast vote through ballot papers during the AGM.

Detailed instructions for e-voting are given in the AGM Notice

Commencement of Remote E-voting	Tuesday, 24 th September, 2024
End of Remote E-voting	Thursday, 26 th September, 2024

The remote e-voting module shall be disabled by RTA for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Members who have cast their vote through remote e-voting may participate in AGM but shall no entitled to vote again at the AGM.

- Manner of obtaining login ID and password after dispatch of Notice: Any person who acquires equity shares and becomes Member of the Company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the cut-off date i.e. Thursday, $19^{
 m th}$ Septembe 2024 may obtain the user ID and password by following the procedure provided in the AGM Notice.
- along with the consolidated Scrutinizer's Report will be placed on the website of the Company at www.kunststoffeindia.com and or the website of Link Intime India Private Limited at https://linkintime.co.in/_The Results will also be forwarded to BSE Limited, when the securities are listed. Book Closure Notice: Pursuant to the provisions of section 91 of the Act and the Rules framed thereunder and Regulation 42 of the

Result of e-voting: The results of e-voting shall be declared within the time stipulated under applicable laws. The results declared

- Listing Regulations, Notice is hereby given that the Register of Members and Transfer Books of the Company will remain closed from Friday, 20th September, 2024 to Friday, 27th September, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.
- Members who have not yet updated their KYC details are requested to follow the procedure and do the needful at the earliest. Aembers are encouraged to dematerialize their physical equity shares as it will enable the Company to serve them better.

For Kunststoffe Industries Limited

Place: Mumbai Padmini Ravindra



SILVERLINE TECHNOLOGIES LIMITED

CIN NO: L99999MH1992PLC066360 Regd. Office: Unit 121, SDF IV, Seepz, Andheri (East), Mumbai 400096 MH Website: <u>www.silverline.com</u> E-mail ID: <u>companysecretaries03@gmail.com</u> ebsite: <u>www.silverline.com</u> É-mail ID: <u>companysecretaries03@gmail.cc</u> Tel Ph. No: 91 (022) 28291950, 28290322 Fax No.: 91 (022) 28291206

NOTICE OF 32ND ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the Thirty-Second Annual General Meeting ("AGM") of the Members of Silverline Technologies Limited ("the Company") will be held on Thursday, 26th September, 2024 at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular No.10/2022 dated 28th December 2022, SEBI Circular No SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January 2023 and all other applicable MCA and SEBI Circulars, to transact the businesses hat will be set forth in the Notice of the AGM.

- 1. Completion of Dispatch of Notice of 32nd AGM and Integrated Annual Report for FY 2024 via e-mail: The Company has completed the dispatch of Notice of 32" AGM and Integrated Annual Report for FY 2024 on Tuesday, 03" September, 2024 in alettoroic mode to the Members holding equity shares of the Company as on Friday, 30" Agust, 2024, whose email addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent ("RTA") i.e Link Intime India Private Limited/Depository Participant(s). The Notice of 32 AGM and integrated Annual Report is also available on the Company's website at www.silverline.com and the websites of the Stock Exchange where the shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindla.com Any member desiring a physical copy of the Notice of the AGM and Integrated Annual Report for FY 2024 may send an email on companysecretaries03@gmail.com requesting for it and the same will be dispatched to them.
- Participation at the AGM: Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. Members can attend the AGM through video conferencing platform provided by Link Intime India Private Limited by logging on to https://instameet linkintime.co.in .The instructions for joining the AGM will be provided in the Notice of the AGM.
- Request for registration/updation of e-mail address: Members holding shares in demat form can get their e-mail ID registered by contacting their respective Depository Participant. Members holding shares in physical form are requested to register their e-mail I with RTA by sending form ISR-1 and other relevant forms at C 101, Embassy 247, L.B.S.Marg, Vikhroli (West), Mumbai – 400083 of e-mail at rnt.helpdesk@linkintime.co.in for receiving AGM Notice and e-voting Instructions.
- Remote e-voting and voting at the AGM:: The Company is pleased to provide the facility of remote e-voting to its members whose names are recorded in the Register of members as on cut-off date i.e. Thursday, 19th September, 2024, to cast their votes on the businesses as set forth in notice of AGM. The voting rights of members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital as on cut-off date. Members are eligible to cast votes only if they are holding equity shares as on cut-off date. Members can cast vote through ballot papers during the AGM.

Detailed instructions for e-voting are given in the AGM Notice

Commencement of Remote E-voting	Monday, 23 rd September, 2024	
End of Remote E-voting	Wednesday, 25 th September, 2024	
he remote e-voting module shall be disabled by RTA for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically		

- Manner of obtaining login ID and password after dispatch of Notice: Any person who acquires equity shares and becomes a Member of the Company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the cut-off date i.e. Thursday, 19th September 2024 may obtain the user ID and password by following the procedure provided in the AGM Notice.
- Result of e-voting: The results of e-voting shall be declared within the time stipulated under applicable laws. The results declared along with the consolidated Scrutinizer's Report will be placed on the website of the Company at www.silverline.com and on the website of Link Intime India Private Limited at https://linkintime.co.in/The Results will also be forwarded to BSE Limited, where the securities are listed.
- Book Closure Notice: Pursuant to the provisions of section 91 of the Act and the Rules framed the reunder and Regulation 42 of the Listing Regulations, Notice is hereby given that the Register of Members and Transfer Books of the Company will in Thursday, 19th September, 2024 to Thursday, 26th September, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.
- Book Closure Notice: Pursuant to the provisions of section 91 of the Act and the Rules framed thereunder and Regulation 42 of the Listing Regulations, Notice is hereby given that the Register of Members and Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 19th September, 2024 to Thursday, 26th September, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.
- **Updation of KYC details:** Pursuant to SEBI Circulars, the Company has sent the letters to shareholders for furnishing their KYC details. Members who have not yet updated their KYC details are requested to follow the procedure and do the needful at the earliest.

Members are encouraged to dematerialize their physical equity shares as it will enable the Company to serve them better

Place: Mumbai Date: 04/09/2024 Srinivasan Pattamada Managing Director DIN: 06938100

ANIK INDUSTRIES LIMITED

entitled to vote again at the AGM.

Read, office: 610, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai - 400021 (M.H.) IN Phone: +91-22-22824851-53-57-59-63, 22886877; Fax: +91-22-22042865 Email Id.: anik@anikgroup.com Website: www.anikgroup.com

CIN: L24118MH1976PLC136836

PUBLIC NOTICE TO THE MEMBERS - 48™ ANNUAL GENERAL MEETING OF THE ANIK INDUSTRIES LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("'OAVM")

NOTICE is hereby given that the Forty Eighth Annual General Meeting ("48th AGM") of the Members of Anik Industries Limited ("the Company") will be held on Monday, the 30" September, 2024 at 11:30 A.M. Indian Standard Time ("IST") through video conferencing ("VC") / other audio visual means ("OAVM") in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 read with Ministry of Corporate Affairs (MCA) vide its General Circular No. 09/2023 dated 25th September, 2023, in continuation MCA General Circular No. 20/2020 dated 05th May, 2020, General Circular No. 02/2022 dated 05th May, 2022 and General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") has permitted the companies to hold their AGM through VC/OAVM till 30th September, 2024. Further, SEBI vide its Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 07th October, 2023 read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 05th January, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022, (hereinafter referred to as "SEBI Circulars") has also extended the relaxations to the listed entities in respect of holding General Meetings through VC/OAVM till 30th September, 2024 without the physical presence of the members at a common venue to transact the Ordinary & Special businesses as set out in Notice of 48th AGM.

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM alongwith the Annual Report for the Financial Year 2023-24 is being sent to all the shareholders whose email addresses are registered/ available with the Company/ Depository Participants as on 30th August, 2024. The aforesaid Notice alongwith Annual Report will also be available on the website of the Company www.anikgroup.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Ltd. at <u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com</u> respectively and on the website of CDSL (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com.

- Instructions to register/update email address and mobile number: In case the Members holding shares in physical mode has/have not registered e-mail address and mobile number, they may do so by sending a duly signed request letter by email to the Company's Registrar & Share Transfer Agent (RTA's) email id at anik@sarthakqlobal.com respectively.
- In case the shares are held in Demat mode, the Members can contact their Depository Participant ("DP") and register
- their mail address in Demat account as per the process advised by the DP. In case the Members email id is already registered with the Company/RTA/Depository, login details for e-voting will be
- sent to the registered email address. Pursuant SEBI, vide circular no. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2023/181 dated 17, November, 2023 read with SEBI, vide circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated 16, March 2023 (now rescinded due to issuance of Master

Circular for Registrars to an Issue and Share Transfer Agents dated May 17, 2023, respectively, SEBI has mandated all listed companies to record PAN, Nomination, Contact details, Bank A/c details and Specimen signature for their corresponding folio numbers of holders of physical securities. The forms for updation of PAN, KYC, bank details and Nomination viz., Forms ISR-1, ISR-2, ISR-3, SH-13 and the said SEBI circular are available on our website http://www.anikgroup.com/formats-for-kvc. Remote e-votina The members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and

manner of participation in the remote e-voting or casting the vote through the e-voting facility system during the AGM will be provided in the Notice of the 48th AGM. Members attending the AGM through VC/OAVM shall be reckoned for the purpose of guorum under Section 103 of the Act. The Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM.

The manner of voting remotely will be provided in the Notice to the Members. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the Meeting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The details will also be made available on the website of the Company at www.anikgroup.com.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 10 of the Companies (Management

and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 20th September, 2024 to Monday, 30th September, 2024 (both days inclusive) for the purpose of 48th AGM.

By order of the Board of Directors Anik Industries Limited Sourabh Vishnol



FIBERWEB (INDIA) LIMITED

Registered Office: Airport Road, Kadalya, Nani Daman, Daman (U.T.) - 396210 Website: <u>www.fiberwebindia.com</u>, E-mail 10<u>-fiberwebinde/Biberwebindia.com</u> Tel Ph. No: 0260-2221458, Fax No: 02602220758

CIN NO: L25209DD1985PLC004694

NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the Thirty-Ninth Annual General Meeting ("AGM") of the Members of Fiberweb (India) Limited ("the Company") will be held on Friday, 27th September, 2024 at 09.00 a.m. at the Hotel Ocean Inn, Plot No. 20, Devka Beach, Nani Damar (U.T.) - 396 210 in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, to transact the usinesses that will be set forth in the Notice of the AGM.

- Completion of Dispatch of Notice of 39th AGM and Integrated Annual Report for FY 2024 via e-mail: The Company has completed the dispatch of Notice of 39th AGM and Integrated Annual Report for FY 2024 on Tuesday, 03th September, 2024 in electronic mode to the Members holding equity shares of the Company as on Friday, 30th August, 2024, whose email addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent ("RTA") i.e Link Intime India Private Limited/Depository Participant(s). The Notice of 39th AGM and integrated Annual Report is also available on the Company's website at https://www.fiberwebindia.com and the websites of the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com Any member desiring a physical copy of the Notice of the AGM and Integrated Annua Report for FY 2024 may send an email on fiberweb@fiberwebindia.com requesting for it and the same will be dispatched to them
- Participation at the AGM: Members are requested to attend Annual General Meeting through physical participation at the given
- Request for registration/updation of e-mail address: Members holding shares in demat form can get their e-mail ID registered by contacting their respective Depository Participant. Members holding shares in physical form are requested to register the with RTA by sending form ISR-1 and other relevant forms at C 101, Embassy 247, L.B.S.Marg, Vikhroli (West), Mumbai – 400083 o e-mail at rnt.helpdesk@linkintime.co.in.for receiving AGM Notice and e-voting Instructions.
- Remote e-voting and voting at the AGM:: The Company is pleased to provide the facility of remote e-voting to its members w names are recorded in the Register of members as on cut-off date i.e. Thursday, 19th September, 2024, to cast their votes on the businesses as set forth in notice of AGM. The voting rights of members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital as on cut-off date. Members are eligible to cast votes only if they are holding equity shares as on cut-off date. Member can cast vote through ballot papers during the AGM.

Detailed instructions for e-voting are given in the AGM Notice

Date: 04/09/2024

Commencement of Remote E-voting	Tuesday, 24th September, 2024
Commencement of Remote E-voting	ruesday, 24 September, 2024
End of Remote F-vioting	Thursday 26th Sentember 2024

The remote e-voting module shall be disabled by RTA for voting thereafter and Members will not be allowed to vote electronicall entitled to vote again at the AGM.

- Manner of obtaining login ID and password after dispatch of Notice: Any person who acquires equity shares and becomes Member of the Company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the cut-off date i.e. Thursday, 19th September 2024 may obtain the user ID and password by following the procedure provided in the AGM Notice. Result of e-voting: The results of e-voting shall be declared within the time stipulated under applicable laws. The results declared
- the website of Link Intime India Private Limited at https://linkintime.co.in/The Results will also be forwarded to BSE Limited and the Book Closure Notice: Pursuant to the provisions of section 91 of the Act and the Rules framed thereunder and Regulation 42 of the

along with the consolidated Scrutinizer's Report will be placed on the website of the Company at <u>www.fiberwebindia.com</u> and on

- Listing Regulations, Notice is hereby given that the Register of Members and Transfer Books of the Company will remain closed from Friday, 20th September, 2024 to Friday, 27th September, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.
- Updation of KYC details: Pursuant to SEBI Circulars, the Company has sent the letters to shareholders for furnishing their KYC details Members who have not yet updated their KYC details are requested to follow the procedure and do the needful at the earlies:

lembers are encouraged to dematerialize their physical equity shares as it will enable the Company to serve them bette

Krutika Shah (Gada

Company Secretary

SYC CO-OPERATIVE BANK LTD. | (Multi State Scheduled Bonk)

SVC TOWER, JAWAHARLAL NEHRU ROAD, VAKOLA, SANTACRUZ EAST, MUMBAI: 400 055. Tel No: 71999975/986/983 **PUBLIC NOTICE FOR SALE**

RESIDENTIAL PROPERTY FOR SALE ON "AS IS WHERE IS AND WHATEVER THERE IS BASIS".

(PROPERTY TAKEN OVER UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS & ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002)

2.00 PM to 4.00 PM

NAME OF THE BORROWER / MORTGAGOR OUTSTANDING BALANCE Rs. 60,42,910.54 (Rupees Sixty Lakhs Forty Two Thousand Nine Hundred Tenand Paisa Fifty Four Only) as . Mr. Vindheshwari Shantakumar Tiwari, n 31.08.2024, together with contractual interest and legal other incidental expenses with future interest prevailing from time to time from 31.08.2024 till the date of entire payment
RESERVE DATE & TIME EARNEST DATE & TIME LOCATION AND DETAILS INSPECTION (In Lakhs) & AUCTION Residential Flat No. 402, on the 4th Floor, admeasuring 819.00 20 09 2024 square feet i.e.76.09 Square Meters (Carpet area), in the Building 11.00 AM to 1 PM No. 7, known as "Avenue M" in the Society known as "RUSTOMJE VERSHINE GLOBAL CITY AVENUE M BLDG NO.7 TO BLDG.NO.8 2.00 PM to 4.00 PM O-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD" in the project known as AND RUSTOMJEE EVERSHINE GLOBAL CITY", constructed on the N.A 04.10.2024 and bearing Survey No.5,5B,5D,5F & 5G, lying being and situated a village DONGARE (Dongarpada) also known as "Village Naringi" , Ta 11.00 AM to 1 PM

asai, Dist. Palghar, within the area of Sub-Registrar at Vasai 1 to 6/ TERMS & CONDITIONS

Saleis strictly subject to the terms & conditions in corporated in this advertisement & in the prescribed Tender Form. Further details of the above mentioned properties and Tender Forms can be obtained from the Bank's Corporate office, at the above mentioned address

Intending bidders should submit Separate sealed tender for aforesaid property in the prescribed Tender Form only. The sealed cover should be accompanied with Demand Draft/Pay Order for Rs. 1000/- each being Non-refundable Tender fee & the separate Demand Draft/Pay Order for the Earnest Money Deposit of 10% of the offer amount for the above property drawn on a Scheduled Bank, favouring "SVC Co-operative Bank Limited", payable at Mumbai should be deposited in the Tender Box' kept in the Corporate Office at the above address, before 05.30 P.M. on or before 09/10/2024.

Tenders will be opened at the Corporate Office at Vakola as per the schedule given above.

- The borrowers, respective Tenderers / Guarantors / Owners of the security or their authorised representatives may remain present at the time of opening of tenders. The Authorized Officer of the Bank would have sole discretion in the manner of conduct of sale including decision with regard to inter-se bidding/negotiations amongst the bidders to realize highest sale value for the property. They are, therefore, advised to remain present themselves or through their duly authorised representative(s) The successful bidder should bear the charge / fee payable for conveyance such as Stamp Duty, Registration fees, incidenta
- The successful bidder should bear the charge / fee payable for conveyance such as Stamp Duty, Registration fees, incidental expenses, T.D.S. as applicable on the property deal amount etc as applicable. The successful bidder shall also bear all statutory dues, if any, and also all dues pending like electricity charges, water charges and maintenance charges and for other services provided, if any. The Bank (Secured Creditor) does not undertake any responsibility to procure any permission/license etc in respect of the secured assets / immovable/movable properties offered for sale. The Bank reserves its right to accept or reject any or all offers without assigning any reason and in case all the offers are
- rejected, either to hold negotiations with any of the tenderers/bidders or to sell the property(s) through private negotiation with any of the tenderers/bidders or other party/parties. The Borrowers/Guarantors/Mortgagors are hereby put to notice in terms of rule 6(2) and rule 8(6) of Security Interest
- (Enforcement) Rules, 2002 that the Secured / aforementioned Assamount outstanding as per the demand notice is not fully repaid. entioned Assets would be sold in accordance with this notice in
- Any details with respect to the title/description of the property to be verified by the prospective purchaser as the sale is on "AS IS WHERE IS AND WHATEVER THERE IS BASIS". The property in question is under physical possession of SVC Co-operative Bank Ltd.
- 10 The Borrower's/Guarantor's/Mortgagor's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act in respect of time available to redeem the secured assets.

2 The sale notice is also displayed on our website - https://www.svcbank.com/notice-sale

Disputes, if any, shall be within the jurisdiction of Mumbai Courts only 12 Reportedly there are pending Society dues of approximately Rs. 63,000/-, Electricity Charges of Rs. 35,000/- & Property Tax charges of Rs. 12,000/- which will have to be borne by the purchaser of the property.

Mr. Rohan Rajiv Pai Senior Manager & Authorised Officer

D & H India Ltd.

Regd. Office: A-204, Kailash Esplande, Opp. Shreyas Cinema, L.B.S. Marg, Ghatkopar (West), Mumbai-400086, Website: www.dnhindla.com, Email: ho@dnhindla.com, Contact: 022-25006441

NOTICE OF 39th AGM, E-VOTING AND BOOK CLOSURE . ANNUAL GENERAL MEETING (AGM):

NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held or Saturday, 28 th day, of September, 2024 at 1.00 P.M. through Video Conferencing /Other Audio Visual Means (VC/OAVM) to transact the Businesses, as set out in the Notice of AGM dated 23 th August, 2024. The AGM will be held through VC/DAVM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read wit

numerous circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA"), and Securities and Exchange Board of India (SEBI) in this regard, permitting the holding of AGM through VC/OAVM without physical presence of members at a common venue embers will be provided with a facility to attend the AGM through electronic platform provided by Central Depositor Services (India) Limited (CDSL)

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year 2023-24 will be sent to all the Shareholder whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). If you have not registered your emai address with the Company/Depository Participant(s) you may please registered your email address. Physical shareholders: Please contact Company and/or Register and Share Transfer Agent of the Company for registering

email address and bank account details. Demat shareholders: Please contact your Depository Participate (DP) and register your email address and bank a details as per process advised by your DP.

Members may note that the Notice of 39 th AGM and the Annual Report for the Financial Year 2023-24 will be available on the company's website at <u>www.dnhindia.com</u> and website of the Stock Exchange i.e. BSE Limited at <u>www.bseindia.com.</u> The Notice of 39 th AGM will also be available on the CDSL at www.evotingindia.com. 2. E-VOTING & PROCEDURE:

All the Members of the Company are informed that:

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, members are provided with the facility to cast their vote on resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting means (e voting) provided by CDSL, the voting rights of the members shall be in proportion to their holding of shares in paid-up equit share capital of the Company as on Saturday, 21 st September, 2024 ('cut-off date').

Members holding their shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Saturday. 21 st September, 2024 may cast their vote electronically on the resolutions as set out in the notice of AGM through remote e and e-voting at AGM. The remote e-voting shall commence on Wednesday 25 th September, 2024 at 9:00 A.M [IST] and shall end on Friday 27 th

September, 2024 at 5:00 P.M [IST] after aforesaid period the portal shall forthwith be blocked and shall not be available for Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on resolution

through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote thorough remote e-voting prior to the AGM may also attend the AGM/participate in through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. CS (Dr.) D K Jain, Proprietor of M/s D. K. Jain & Co., Company Secretaries, Indore (F.R. No.: I1995MP067500, M. No. FCS 3565 & C.P. No. 2382) has been appointed as the Scrutinizer for Scrutinizing the Remote E-voting process and E-Voting at the AGM in a fair and transparent manner.

Any persons, who acquires shares of the Company and becomes members of the company after notice has been se electronically by the company and holds shares as of the cut-off date i.e. Saturday, September 21, 2024, may obtain the logic ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or our Share Transfer Agent M/s. Ankit Consultance Private Limited, 60, Electronic Complex, Pardeshipura, Indore (M.P.) 452010. Tel: 0731-4281333, 0731-4065797/99, Fa: 0731-4065798. Email: investor@ankitonline.com, operation@ankitonline.com In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year 2023

24 will be sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s) on o before 23 rd August, 2024. 3. BOOK CLOSURE: rther Notice is given that pursuant to Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and Section 91 of the Companie

Act. 2013 that the Register of Members & Share Transfers Books of the Company will remain closed from Sunday. 22 nd

September, 2024 to Saturday, 28 th September, 2024 (both day inclusive) for the purpose of the above said AGM of th

The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in complian with the MCA Circulars and SEBI Circular.

Raiesh Sen

Date: September 03, 2024 Place: Mumbal Company Secretary Membership No. A12110

By order of the Board of Directors

For Deccan Gold Mines Limited

NOTICE IS HEREBY GIVEN THAT my clients,

6

The said Building is constructed on all that piece and parcel of freehold land being Survey No.436/1, C.T.S No.1093 and assessed by B.M.C under P/S Ward, Village: Malad, Taluka Borivali, in the Registration District and Sub District of Mumbai Suburban situated at Chincholi Bunder Road, Besides Fire Brigade, Link Road, Malad (West)

demand whatsoever in, to, or in respect of the said Property or any part thereof or against the Vendors, whether by way of sale, mortgage, encumbrance, leave and license, lease, sub-lease, transfer, charge, lien, tenancy rights, sub-tenancy rights, gift, exchange, security interest, possession, inheritance, family arrangement, settlement, suits or proceedings, will or testamentary instrument, probate, letters of administration, trust, maintenance, lis-pendens or under any order or judgement (interim or final), or decree of any court of law or quasijudicial authority or under any agreement/ contract or other interest, or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing, along with relevant documentary proof in that regard to the undersigned having his office address at 6A/6B, Old Oriental Bldg. 2nd Floor, N. M. Road, Fort, Mumbai 400 001., within 14(fourteen) days from the date of publication of this notice, or else the purported right,

Place: Mumbai

Notice is hereby given that:

Ashok M. Saraogi Advocate High Court 6A/6B, Old Oriental Bldg. 2nd Floor,

September 30, 2024 through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM). In accordance with the applicable provisions and the MCA Circulars and SEBI Circulars, the 40th AGM of the Company shall be conducted through VC/ OAVM facility. The said MCA Circular dated May 5, 2020 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 has granted

relaxations to the Companies, with respect to printing and dispatching of physical copies of Annual Report to shareholders. Accordingly, the Company will only be sending soft copy of the Notice convening the 40th AGM and Annual Report for the Financial Year 2023-24 to the shareholders whose e-Mail IDs are registered with the Company / Registrar and Share Transfer Agent / Depository Participant as on the Cut-Off Date i.e. Friday , 2024. Those shareholders whose e-Mail IDs are not updated with the Company / Registrar and Share Transfer Agent / Depositor Participant can avail soft copy of the 40th AGM Notice and Annual Report for the Financial Year 2023-24 by raising a request to the Company at info@deccangoldmines.com / dgmlagm@deccangoldmines.com. Alternatively, the Notice of 40th AGM and Annual Report for the Financial Year 2023 24 will lead to a reliable to the AGM and Annual Report for the Financial Year 2023-24 will also be made available on the Company's website i.e

www.deccangoldmines.com, website of the Stock Exchange viz. BSE Limited at www.bseIndla.com and website of Link Intime India Private Limited (www.instavote.linkintime.co.in). 2. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the Listing Regulations), the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, September 19, 2024 to Wednesday, September 25, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to offer to its members the facility of "remote e-Voting" provided by Link Intime India Private Limited to enable them to

cast their vote by electronic means on all the resolutions as set out in the The details pursuant to provisions of the Companies Act, 2013 and the

Rules framed thereunder are given below:

a. the business as set out in the Notice of AGM may be transacted by electronic means: date and time of commencement of remote e-Voting through electronic means: Friday, September 20, 2024 at 9.00 A.M. (IST);

date and time of end of remote e-Voting through ele Tuesday, September 24, 2024 at 05:00 P.M. (IST); d. the Cut-Off Date for determining the eligibility to vote by remote e-Voting or e-Voting at the time of the AGM is Wednesday, September 18, 2024; e, any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the Cut-Off Date i.e. Wednesday, September 18, 2024 may

refer to the remote e-Voting instructions in the Notes attached the Notice convening the AGM to obtain the login ID and password; f. Members may note that: (i) the remote e-Voting module shall be disabled by Link Intime at 5:00 P.M. (IST) on September 24, 2024 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change i

(ii) Since the 40th AGM will be convened through VC / OAVM, the facility for voting through physical ballot paper will not be made available, however members may cast their vote through e-Voting platform which will be made available at the time of the AGM;

(iii) the members who have cast their vote by remote e-Voting prior to

the AGM may also attend the AGM through VC / OAVM but shall not

(iv) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the Cut-Off Date only shall be entitled to avail facility of remote e-Voting as well as e-Voting at the time of AGM; g. For the process and manner of remote e-Voting, members may refer the

Frequently Asked Questions (FAQs) and InstaVote e-Voting manual available at https://Instavote.linkintime.co.in under 'Help' Section o send an email to the contact person whose details are as under:

cast their vote again;

Name: Prathamesh Ghugare Designation: (Associate - Client Relations) Link Intime India Pvt. Ltd

Address: C-101,247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai – 400 083. e-Mail ID: enotices@linkintime.co.in Phone Number: +91 22 49186000 (Extn: 2308). Members who are holding shares in physical form whose e-Mail addresses are not registered with the Company can cast their vote through remote e-Voting or through the e-Voting at the time of the meeting in manner and by

following the instructions as mentioned in the Notes section of the Notice

dated August 13, 2024 convening the 40th AGM. Members are advised to register / update their e-Mail address with their DPs in case of shares held in electronic form and to the Company and / or its RTA in case of shares held in physical form for receiving all communications including Annual Report, Notices, Circulars etc. by e-Mail from the Company

> S. Subramanlam Place: Indore Dated: 03rd September, 2024

Company Secretary M. No.: A-57433

Dated: 04/09/2024

Company Secretary

CIN: L72900MH1983PLC030920 Regd. Office: 602, Maker Bhavan III, New Marine Lines, Mumbai-20 E-Mail: Invetsors@Unitedinteractive.in,

Phone: 022-22013736, www.unitedinteractive.in NOTICE OF 41st ANNUAL GENERAL MEETING, BOOK **CLOSURE AND E-VOTING**

NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting ('AGM or 'Meeting') of the Members of the Company will be held on Friday, September 27, 2024 at 1.30 p.m. (IST) through two way Video Conferencing ('VC') facility / other audio visual means ('OAVM') ONLY to transact the business as setout in the Notice of the AGM. In accordance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India ('SEBI' Circular, the Company has sent the Notice of the 41st AGM alongwith the Annual Report 2023-24 on September 3, 2024, through electronic mode only to those Members whose e-mai addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and Depositories The Annual Report with notice is available on the Company's website www.unitedinteractive.in and also on the concerned stock exchange's website www.bseindia.com Remotee-Voting:

In compliance with the Companies Act, 2013 ('the Act') the Secretarial Standard and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of thebusiness to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed CDSL for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to

a. The remote e-Voting facility;

note the following:

Commencement: From 9.00 a.m. (IST) on Sept 24, 2024 End: Upto 5.00p.m. (IST) on Sept 26, 2024

b. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Friday, September 20, 2024 ('Cut-OffDate').

c. The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting.

d. In case of any queries / grievances, and for obtaining the login-id and password for remote e-Voting by sending r respective depository, for CDSL request to depository, helpdesk.evoting@cdslindia.co./Ph : 022-23058542-43; and for NSDL at evoting@nsdl.co.in/ Ph:18001020990

Registration of e-mail addresses:

Members who have not yet registered their e-mail addresses/PAN/ bank details are requested to follow the process mentioned in the notice of the AGM, for registering the same and to receive login ID and password forremotee-Voting

Book Closure:

Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed there under, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Sept 21, 2024 to Sept 27, 2024 (both days inclusive) for the purpose of 41st AGM.

For United Interactive Limited

Date: Sept 04, 2024

(Company Secretary)

डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४६६२ नोंदणीकृत कार्यालयः ५०१, आकृती सेंटर, रोड क्र. ७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३

ईमेलः info@deccangoldmines.com/dgmlagm@deccangoldmines.com वेबसाईटः www.deccangoldmines.com

सूचना

कंपनी अधिनियम, २०१३ चे अनुपालन आणि निगम व्यवहार मंत्रालयादारे (एमसीए) जारी जनरल सर्क्यलर क्र. २०/२०२० दिनांक ५ मे. २०२० च्या तरतदींच्या अनुपालनात डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड (कंपनी) ची **४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा** ही ४० व्या एजीएमला बोलविणाऱ्या ३० ऑगस्ट, २२४ रोजीच्या सूचनेत नमुद सर्वसाधारण आणि विशेष कामकाज करण्यासाठी बुधवार, २५ डिसेंबर, २०२४ रोजी स. ११.३० वा. व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा अदर ऑडिओ मिन्स (ओएव्हीएम) मार्फत घेण्यात येणार आहे. निगम व्यवहार मंत्रालयाने त्यांचे जनरल सर्क्युलर क्र १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २२/२०२० दिनांव १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२० १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, ०२/२०२२ दिनांक मे, २०२२ आणि ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, ०९/२०२३ दिनांक २५ डिसेंबर, २०२३ सह एमसीएटारे जारी अशा इतर प्रयोज्य सर्क्यलर्स (यानंतर ''एमसीए सर्क्यलर्स असा उल्लेख). सेबी सर्क्यलर्स दिनांक १३ मे. २०२२ आणि कोणतेही अन्य कायदे आणि निमावलीदारे व्हिहिओ कॉन्फरसिंग (व्हिसी) किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हिएम) मार्फत ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत एजीएम घेण्याला कंपन्यांना परवानगी दिली आहे. प्रयोज्य तरतुदी आणि एमसीए सर्क्युलस आणि सेबी सर्क्युलर्सनुसार कंपनीची ४० वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत घेण्यात येईल सदर एमसीए सर्क्युलर दिनांक ५ मे, २०२० आणि सेबी सर्क्युलर क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० भागधारकांना वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती छापने आणि पाठविण्याचा संदर्भात कंपन्यांन शिथलीकरण मंजुर केले आहे. त्यानुसार कंपनी कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, ३० ऑगस्ट २०२४ रोजीस कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे ई-मेल आयडी नोंद्विलेल्या भागधारकांना ४०व्या एजीएमला बोलाविणारी सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करित वार्षिक अहवालाची फक्त सॉफ्ट कॉपी पाठवेल, ज्या भागधारकांनी त्यांचे ईमेल आयर्ड कंपनी/रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे अद्ययावत केलेले नाहीत ते info@deccangoldmines.com/dgmlagm@deccangoldmines.com येथे कंपनीकडे विनंती पाठवून ४०व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवालाची सॉफ्ट कॉपी प्राप्त करू शकतात. पर्यायी ४० व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२३-२४ म्हणजच <u>www.deccangoldmines.com</u> स्टाक ए बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> आणि लिंक इनटाईम इंडिया लिमिटेडची वेबसाईट

(<u>www.instavote.linkintime.co.in</u>) वर सुद्धा उपलब्ध करण्यात येईल. कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४२ अनुसार कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही एजीएमच्या हेतुकरिता गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४ ते गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस मिळुन) पर्यंत बंद राहतील

कंपनी अधिनियम २०१३ चे कलम १०८ सहवाचता सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्टेशन) २०१४ चा नियम २० आणि लिस्टिंग रेग्यलेशन्सच्या रेग्यलेशन ४४ आणि इन्स्टिट्यट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी लिस्टिंग रेग्युलेशन्स ॲण्ड सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिटिग्ज (एसएस-२) नसार कंपनीला सदर सचनेत नमद सर्व ठरावांवर इलेक्टॉनिक माध्यमान त्यांचे मतदान करणे त्यांना शक्य होण्यासाठी लिंक इनराईम इंडिया प्रायव्हेर लिमिटेड दारे परविलेल्य 'दुरस्थ ई-मतदान'' च्या सुविधेचा तिच्या सभासदांना प्रस्ताव दिल्याचा आनंद होत आहे.

. कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या तरतुदीनुसार तपशील खालील

ए. एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमाने करता येईल.

बी. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने दूरस्थ ई-मतदान सुरू होण्याची तारीख वेळः शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ रोजी स. ०९.०० वा. (भाप्रवे)

सी. इलेक्टॉनिक माध्यमाने दरस्थ ई-मतदान समाप्त होण्याची तारीखा आणि वेळः मंगळवार. २४ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं, ०५,०० वा. (भाप्रवे) द्रस्थ ई-मतदानाद्वारे मतदान किंवा एजीएमच्या वेळी ई-मतदानासाठी पात्रता ठरविण्यासाठी कट

ऑफ तारीख आहे बधवार. १८ सप्टेंबर. २०२४ ई. कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत

आणि कंपनीचे सभासद बनले आहे आणि कट-ऑफ तारीख म्हणजेच बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४ रोजीस शेअर्स धारण केले आहेत ते लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी एजीएमला बोलाविणाऱ्या सूचनेत जोडलेल्या टिपांमधील दरस्थ ई-मतदान माहितीचा संदर्भ घेऊ

एफ. सभासदांनी नोंद घ्यावी की

(i) दूरस्थ ई-मतदान मॉड्युल २४ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) लिंक इनटाईमद्वारे निष्क्रिय करण्यात येईल आणि सभासदाने ठरावावर एकदा केलेल्या मतदाना सभासदाला त्यानंतर बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

(ii) ४०वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत बोलाविण्यात येत असल्यामुले प्रत्यक्ष बॅलव पेपरमार्फत मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार नाही, तथापी सभासद ई-मतदान प्लॅटफॉर्म मार्फत त्यांचे मतदान करू शकतात जे एजीएमच्या वेळी उपलब्ध करण्यात

(iii) ज्या सभासदांनी एजीएम पूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहु शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करू शकत नाहीत.

(iv) ज्या व्यक्तींची नावे कट-ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दरस्थ ई-मतदानार्च सविधा घेण्यासाठी तसेच एजीएमच्या वेळी ई-मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील.

जी. दुरस्थ ई-मतदानाची प्रक्रिया आणि बाबींकरिता सभासद फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्र (एफएक्यूज) चा संदर्भ घेऊ शकतात आणि इन्स्टाव्होट ई-मतदान मॅन्यूअल ''हेल्थ सेक्शन' अंतर्गत <u>https://instavote.linkintime.co.in</u> उपलब्ध आहे किंवा संपर्क व्यक्तीकडे ईमेल पाठवावा ज्यांचा तपशील खालीलप्रमाणे

* नाव: प्रथमेश घगरे

* हृदा: (असोसिएट क्लाईंट रिलेशन्स) लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.

* पत्ता: सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०० ०८३

* ईमेल आयडी: enotices@linkintime.co.in

* फोन क्र.: +९१ २२ ४९१८६००० (एक्स्टें. २३०८)

ज्या सभासदांनी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले आहेत आणि ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे नोंदविलेले नाहीत ते ४०व्या एजीएमला बोलाविणाऱ्या दिनांक १३ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या सूचनेच्या टिपा सेक्टशन मध्ये नमूद माहितीचा अवलंब करून सभेच्या वेळी ई-मतदानामार्फत किंवा दरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान करू शकतात.

. सभासदांना भविण्यात कंपनीकडून ईमेलद्वारे वार्षिक अहवाल, सूचना, सर्क्युलर इ. सह सर्व पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण केले असल्यास त्यांच्या डीपीजकडे आणि प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केले असल्यास कंपनी आणि/किंवा आरटीएकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी/अद्ययावत करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशादा डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड करिता सही/

एस. सुब्रमनियम कंपनी सचिव

ठेकाण: मुंबई

दिनांक: ४ सप्टेंबर, २०२४

SMFG

SMFG INDIA CREDIT COMPANY LIMITED (Formerly Fullerton India Credit Company Limited)

कॉर्पोरेट कार्यालय : 10 वा मजला, कार्यालय क्र.101, 102 व 103, 2 नॉर्थ एव्हेन्यू, मेकर मॅक्सिटी, बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स, बांद्रा(पू), मुंबई-400051

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना **सचना** यादारे टेण्यात येते की. खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत. ज्यांचा कब्जा हा **एसएमएफजी इंडिया क्रेडीट कंपनी लिमिटेड (पूर्वी फुल्लर्टन इंडिया क्रेडीट कंपनी लिमिटेड)(एसएमएफजी** इंडि<mark>या क्रेडीट) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी</mark> घेतला आहे ती खालील नमूद कर्जदार आणि हमीदार यांचेकडून **एसएमएफजी इंडिया क्रेडीट**/तारण धनकोंना क्षित वसुलीच्या तारखेपर्यंत त्यावरील पुढील व्याज आणि इतर खर्च आणि वरील नमूद थकबाकीच्या वसुलीसाठी खालील नमूद तारीख आणि वेळेत '<mark>'जे आहे</mark>

		**		
	भ. कर्जदार/हमीदार/ कर्ज खाते	मागणी सूचना दिनांक व रक्कम आणि	राखीव किंमत, इअर आणि इअर	ई-लिलावाची तारीख
9	5.	कब्जाचा प्रकार	सादरीकरणाची अंतिम तारिख	आणि वेळ
	अमजीस २. मेहुल हर्षद गांधी ३. दिप्ती	18 ऑक्टोबर, 2021	राखीव किंमत :	दिनांक : 24.09.2024
	हुल गांधी ४. यश मेहुल गांधी ५. सुधा	₹. 63,20,273/-	रु. 60,00,000/- (रुपये साठ लाख मात्र)	वेळ : स. 11:00
	र्दि गांधी ६. हर्षद जयंतीलाल गांधी ७.	(रुपये त्रेसष्ट लाख वीस हजार दोनशे	इअर : रु. 6,00,000/- (रुपये सहा लाख	दु. 01:00
मे	. डॉर्बी बर्गोट	त्र्याहत्तर मात्र)	मात्र) इअर ठेवीची अंतिम तारीख :	(प्रत्येकी 5
		प्रत्यक्ष कब्जा	23.09.2024	मिनिटांच्या अमर्याद
				विस्तारांसह)
	स्थावर मिळकतीचे वर्णन			

विद्यालंकार कॉलेज मार्ग, बरकत अली दर्ग्याच्या जवळ, ॲन्टॉप हिल, वडाळा पूर्व, मुंबई – ४०००३७ येथे स्थित सी.टी.एस. क्र. १४७, १४८, १५०, १५१ (भाग), १५७, १६१ (भाग), १८०, १८१ (भाग), आणि १९३ (भाग), सर्व्हे क्क्र. २५४ धारक जिमनीच्या भाग आणि विभागांवर बांधकामित ॲन्टॉप हिल वेअरहाऊसिंग कॉम्प्लेक्स अशा ज्ञात कॉम्प्लेक्समधील बी विंगमधील १ल्या मजल्यावरील युनिट धारक क्र. बी-१२९, मोजमापित ५१० चौ. फ्. बिल्ट अप क्षेत्र.

अ.	कर्जदार/हमीदार/ कर्ज खाते	मागणी सूचना दिनांक व रक्कम आणि	राखीव किंमत, इअर आणि इअर	ई-लिलावाची तारीख
क्र.		कञ्जाचा प्रकार	सादरीकरणाची अंतिम तारिख	आणि वेळ
१. सायसन ट्रेड अँड इंडस्ट्री प्रायव्हेट		12 ऑगस्ट, 2021	राखीव किंमत : रु. 1,82,25,000/- (रुपये एक कोटी	दिनांक : 24.09.2024
लिमिटेड		रु. 2,39,86,963/-	ब्याऐंशी लाख पंचवीस हजार मात्र)	वेळ : स. 11:00
२. सिद्धार्थ चिमणल शहा		(रुपये दोन कोटी एकोणचाळीस	इअर : रु. 18,22,500/-(रुपये अठरा लाख बावीस	दु. 01:00
३. अंकित व्ही. शहा		लाख शह्याऐंशी हजार नऊशे त्रेसष्ट	हजार पाचशे मात्र) इअर ठेवीची अंतिम	्र (प्रत्येकी 5
		मात्र) प्रत्यक्ष कब्जा	तारीख : 23.09.2024	मिनिटांच्या अमर्याद
		,		विस्तारांसह)

जुना क्र. स. क्र. ६७५ (भाग), ६७९(भाग), ६७९/२, ६८१ आणि ६८२ आणि नवीन सीटीएस क्र. ६७५, ६८१,९ ते ५ आणि ६८२, गाव मोहिली, ता ुकुर्ला, मुंबई, उपनगर जिल्हा, सफेद पूल रोड, साकीनाका, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००७२, महाराष्ट्र येथील दत्तानी प्लाझा अशा ज्ञात मारतीच्या विंग – बी मधील ४थ्या मजल्यावरील युनिट क्र. ४९६/सी, मोजमापित ८९.२१ चौ. मी. (बिल्ट अप) आणि ४थ्या मजल्यावरील ४९६/डी, मोजमापित ८२.८९ चौ.मी. (बिल्ट अप)

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता, कृपया 1) श्री. फ्रान्सिस रोझारिओ – 8898111796, 2) श्री. अनिल खुडे–+918793238503, 3) हरप्रीत सिंग **गुरेवाल - +919664076532 एसएमएफजी इंडिया क्रेडीट**/तारण धनकोच्या वेबसाईट म्हणजेच www.smfgindia.com मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. देनांक : 04/09/2024 सही / - प्राधिकृत अधिकारी एसएमएफजी इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड (पूर्वी फुल्लर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड)



सिल्व्हरलाइन टेक्नॉलॉजीज लिमिटेड

सिआयएन क्रमांकः एल ९९९९एम एच १९९२पीएल०६६३६० रजि. कार्यालयः युनिट 121, एसडीएफ IV, सीप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई 400096 MH वेबसाइटः www.silverline.com ई-मेल आयडीः companysecretaries03@gmail.com दूरध्वनी क्रमांकः 91 (022) 28291950, 28290322 फॅक्स क्रमांकः 91 (022) 28291206

३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची आणि बुक क्लोजरची सूचना

ापल्याला मचीन करण्यात येते की सिल्वरलाइन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ("<mark>कंपनी") च्या सदस्यांची बत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा ("ए.जी.एम.") गुरुवारी, २६ सप्टेंब</mark> ०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता (आय.एस.टी.) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्ही.सी.")/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे ("ओ.ए.व्ही.एम.") द्वारे होणार आहे, कंपन्या मधिनयम, २०१३ ("अधिनयम") आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियम तसेच भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ ("एस.ई.वी.आय.") (लिस्टिंग ओब्लिगेशन्स आणि इस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, २०१५ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ("एम.सी.ए.") सामान्य परिपत्रक क्र.१०/२०२२ दि. २८ डिसेंबर २०२२, सेबी (एस.ई.बी.आय.) ारिपत्रक क्र. सेबी (एस.ई.बी.आय.)/एच.ओ./सी.एफ.डी./पी.ओ.डी.-२/पी/सी.आय.आर./२०२३/४ दिनांक ५ जानेवारी २०२३ आणि सर्व अन्य लागू एम.सी.ए. आणि सेबी एस.ई.बी.आय.) परिपत्रकांचे पालन करून, वार्षिक सर्वसाधारण सभे (ए.जी.एम.) च्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी.

३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची(एजीएमची)सूचना आणि एकत्रित वार्षिक अहवाल आर्थिक वर्ष २०२४ (FY 2024) ची ई-मेलद्वारे पाठवणी पूर्णः कंपनीने ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएमच्या) ची सूचना आणि एकत्रित वार्षिक अहवाल आर्थिक वर्ष २०२४ (FY 202) ची पाठवणी मंगळवार, ३ सप्टेंबर २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पूर्ण केली आहे, जी कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट ("आरटीए")("RTA") म्हणजेच लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड/ डिपाइटिरो पार्टिसिपट्स यांच्याशी नोंदणीकुन ई-मेल आयडी असलेल्या सदस्याना पाठवली आहे. ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (पूर्जाएमची) सूचना आणि एकतिए वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर www.silverline.com आणि कंपनीचे शेअसं ज्या स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध आहेत, तेथे देखील उपलब्ध आहे म्हणजेच बीएसई लिमिटेड (BSE Limited)च्या वेबसाइटवर www.bseindia.com. कोणखाही सदस्याने वार्षिक सर्वसायाण सभेची (एजाएमची) सूचना आणि एकत्रित वार्षिक अहवाल आर्थिक वर्ष २०२४ (FY 2024) ची मुद्रित प्रत हवी असल्यास, त्यांनी companysecretaries03@gmail.com वर ई-मेल पाठवून विनंती करावी आणि ती

वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहभागः सदस्य केवळ व्हीसी /ओएव्हीएम ("VC/OAVM") सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहभागो होऊ शकतात. सदस्य लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे प्रदान केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मद्वारे https://instameet.linkintime.co.in वर लॉग इन करून वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी होऊ शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सामील होण्यासाठीच्या सुचनाही वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएमच्या) सुचनेत दिल्या

आपला ई-मेल आयडी नोंदणी करावा. ज्या सदस्यांच्या शेअर्स भौतिक स्वरूपात आहेत. त्यांनी आपल्या ई-मेल आयडीची नोंदणी ("आरटीए")("RTA") के आयएसआर-१ ISR-1 फॉर्म आणि इतर आवश्यक फॉर्म पाठवून सी -१०१ (C 101), एम्बसी २४७, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८ किंवा rnt. helpdesk@linkintime.co.in वर ई-मेल करून वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएमची) सूचना आणि ई-वोटिंग सूचना मिळवण्यासाठी करावी

रिमोट ई-वोटिंग आणि वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मतदान: कंपनी आपल्या सदस्यांना, ज्या सदस्यांची नावे सदस्यानोंदणीच्या नोंदवहीत गरुवार, १९ सप्टेंबर २०२४ रोजी कट-ऑफ तारखेच्या अनुसार आहेत, त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या व्यवसायांवर मतदान करण्यासाठी रिमोट ई-वोटिंग सुविधा प्रदान करीत आहे. सदस्यांचे मतदान हक्क त्यांच्या कट-ऑफ तारखेनसार कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये त्यांच्या हिस्सा प्रमाणात असतील. सदस्य केवळ कट-ऑफ तारखेनुसार इक्विटी शेअर्स धरत असल्यासच मतदान करू शकतात. सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान बॅलेट पेपर्सद्वारे मतदान करू शकतात

इ-वाटिंगसाठी तपशोलवार सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिल्या जातील.		
रिमोट ई-वोटिंगची सुरुवातः	सोमवार, २३ सप्टेंबर २०२४	
frair á aitireá romá.	नशनमा २८ मार्गेना २-२४	

रिमोट ई-वोटिंग मोड्यूल नंतर मतदानासाठी ("आरटीए")("RTA")कडून अक्षम केले जाईल आणि त्यानंतर सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानग दिली जाणार नाही. ज्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे आपले मत दिले आहे. ते वार्षिक सर्वसाधारण सभे मध्ये सहभागी होऊ शकतात परंत वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान पन्हा मतदा

सूचना पाठवल्यानंतर लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवण्याची पद्धतः वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएमची) सूचना पाठविल्यानंतर इक्विटी शेअस मिळवणारया आणि गुरुवार, १९ सप्टेंबर २०२४ रोजी कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करणारया व्यक्ती, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत दिलेल्या प्रक्रियेचे पाल करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात **ई-वोटिंगचा निकाल:** लागु कायद्यांतर्गत वेळेच्या आत ई-वोटिंगचा निकाल घोषित केला जाईल. घोषित केलेला निकाल आणि संलग्न स्क्रटिनायझरचा अहवाल कंपनीच्य

वेबसाइटवर www.silverline.com वर आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाइटवर https://linkintime.co.in/ वर ठेवला जाईल. निकाल बीएस: लिमिटेड (BSE Limited) ला देखील पाठविला जाईल. जिथे कंपनीचे शेअर्स सचीबद्ध आहेत. **बक क्लोजरची सचना:** अधिनियमाच्या कलम ९१ आणि त्याअंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांच्या तरतुर्दीतुसार आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या नियम ४२ च्या अनुसा

नोंदवही आणि ट्रान्सफर बुक्स वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी गुरुवार, १९ सप्टेंबर २०२४ ते गुरुवार, २६ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद राहतील केवायसी तपशीलांचे अद्ययावत करण्याची सूचनाः सेबीच्या परिपत्रकानुसार, कंपनीने केवायसी तपशील सादर करण्यासाठी सदस्यांना पत्रे पाठिवली आहेत. ज्यांनी अद्य

आपले केवायसी तपशील अद्ययावत केलेले नाहीत, त्यांनी प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर अद्ययावत करावे. दस्यांनी त्यांच्या भौतिक डक्विटी शेअर्सचे डिमॅटेरिअलायझेशन करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. कारण

ठिकाण: मुंबई

सिल्व्हरलाईन टेक्नॉलॉजीज लिमिटेड साठी श्रीनिवासन पट्टमदा व्यवस्थापकीय संचालव

स्पीडेज कमशिअल्स लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४५०३ **नोंदणीकृत कार्यालय:** ३०१ व ३०२, ३ **रा** मजला, पेनिनसुला हाइट्स ,सी डी बर्फिवाला रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३ फोन: (९१-२२) २६२१ ६००० • फॅक्स: (९१-२२) २६२१ ६०७७ ई-मेल: speedagecommercial@gmail.com • वेबसाईट: www.speedagecommercials.in

३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-व्होटिंगसंबंधीची माहिती आणि पुस्तिका बंद करणे यांसंबंधीची सूचना

पाद्वारे सूचना वेण्यात येते की, **स्पीडेज कमर्शिअल्स लिमिटेडच्या** ('कंपनी') सभासदानी **३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर, २०२४** रोजी **दपारी १.०० वाजता**, ३०१ आणि ३०२, तीसरा मजला, पेनिनसुला हाइट्स, सी.डी.बर्फिवालारोड, अधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५८ येथे, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत उल्लेख केलेले कामकाज पार पाडण्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे

कंपनी कायदा, २०१३ ('कायदा') मधील कलम १०१ व त्यासोबत कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१५, मधील नियम १८ याच्य अनुषगाने, सदर सूचना व त्यासोबत प्रतिनिधी प्रपत्रे, उपस्थिती चिट्ठी, लेखापरीक्षित आर्थिक विवरणे आणि संचालक मंडळाचा आणि लेखापरीक्षकांचा, 3 ९ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीचा अहवाल सभासदाना त्यांच्या नोंडणीकत पत्यावर टपालादारे / करिअरदारे आणि ज्या सभासदा ईमेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपट्स/कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण अभिकर्ता, लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड 'एलआयआयपीएल') याच्याकडे नोंदवलेले असतील, त्यांना इलेक्ट्रॉनिम माध्यमातून पाठविण्यात आलेले आहेत. सदर कागदपत्रे . प्रत्यक्ष/इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्याचे काम कंपनीने **दिनांक ३ सप्टेंबर, २०२४** रोजी पूर्ण केलेले आहे. वार्षिक अहवाल व त्यासोबत वार्षिक सर्वेसाधारण सभा आमंत्रित करणारी सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर, म्हणजेच <u>https://speedagecommercials.in/wp</u>content/uploads/2024/09/Annual-Report Speedage-2024.pdf वर आणि एलआयआयपीएलच्या संकेतस्थळावर, म्हणजेच nttps://instavote.linkintime.co.in/ वर अपलोड करण्यात आलेले आहेत. वार्षिक अहवाल व त्यासोबत वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना 'बीएसई नेमिटेडच्या' ह्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

. हपनी कायदा, २०१३ मधील कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५, मधील रेग्युलेशन ४२ यांच्या अनुषगाने कपनीच्या सभासदाची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तिका, वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहण्यासाट सभासदाची /भागधारकाची पात्रता निश्चित करण्यासाठी, **मंगळवार, दिनांक २४ सप्टेंबर, २०२४** पासन **सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर, २०२४** पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या दृष्टीने कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१५, व त्यासोबत नियमांमधील नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ मधील रेग्युलेशन ४४ व इन्स्टिट्यूट ऑफ कपनी सेक्रेटरिज् ऑफ इंडिया यांनी प्रसत केलेलेया सेकेटरिआल स्टॅंडर्डस ऑन जनरल मिटिंग्ज (एसएस–२) यांच्या सहवाचनातर्गत. कंपनी आपल्या भागधारकांना ३९व्य वार्षिक सर्वसाधारण सभा आमंत्रित करणाऱ्या उपरोक्त सचनेत उल्लेख केलेल्या वरावावर त्याचे मत देता यावे म्हणून त्यासाठी एलआयआयपीएल यार्न गुरविलेली इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची सुविधा (ई–व्होटिंग) उपलब्ध करून देत आहे.

. नेयमांमधील नियम २० अनुसार कंपनीने सभासदानी रिमोट ई–व्होटिंगच्या माध्यमातून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी मतपत्रिकाच्या माध्यमातून नत देण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी **सोमवार, दिनांक २३ सप्टेंबर, २०२४** ही ^{''}'**अंतिम तारीख**'' निश्चित केलेली आहे

रिमोट ई–व्होटिंगसंबधीच्या तपशीलवार सचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत दिलेल्या आहेत आणि त्या एलआयआयपीएल याच्य संकेतस्थळावरील ई—व्होटिंग प्लॅटफॉर्मवर <u>https://instavote.linkintime.co.in</u> ह्या लिंकखाली उपलब्ध आहेत. ।भारादाना खालीलप्रकारे विनती करण्यात येत आहे:

अ) रिमोट ई–व्होटिंग शुक्कवार, दिनांक २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता सुरू होऊन रविवार, दिनांक २९ सप्टेंबर, २०२४ रोजी **सायंकाळी ५.०० वाजता संपेल.** सदर तारीख आणि वेळेनतर सभासदाना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. सभासदाने एकदा ठरावावर त्याचे मत दिले, की ते त्यानतर बदलता येणार नाही ब) सभासदांचे मतदानाचे हक्क त्यांनी कंपनीच्या भरणा केलेल्या भांडवलातील त्यांनी **सोमवार, दिनांक २३ सप्टेंबर, २०२४** रोजी ('अंतिम तारीख')

भागाच्या प्रमाणात असतील. ज्या व्यक्तीचे नाव डिपॉझिटरिज्ने ठेवलेल्या सभासदाच्या नोंदवहीत किंवा लाभार्थी मालकाच्या नोंदवहीत उपरोत तारखेस नोंदवलेले असेल, ती रिमोट ई–व्होटिंगच्या माध्यमातून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान करण्यास पार् क)जी कोणी व्यक्ती वार्षिक सर्वसाधार सभेची सूचना पाठवून झाल्यानंतर कंपनीची सभासद होऊन अंतिम तारखे, म्हणजेच **सोमवार, दिनांक २३ सप्टेंबर, २०२४** रोजी भाग धारण करीत असेल, ती <u>enotices@linkintime.co.in</u> वर विनती पाठवून लॉगिन आयडी आणि

पासवर्ड प्राप्त करू शकेल. परंतू, जर कोणी व्यक्ती एलआयआयपीएल यांच्याकडे ई–व्होटिंगसाठी नोंदणीकृत असेल, तर ती तिचे मत देण्यासाट तिचा अस्तित्वातील यजर आयंडी आणि पासवर्ड वापरू शकेल. ड) ज्या सभासदानी सभेपूर्वी त्यांचे मत रिमोट ई–व्होटिंगच्या माध्यमातून दिलेले असेल, तेही सभेस उपस्थित राहू शकतात, पण त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल. मतपत्रिकाच्या माध्यमातून मत देण्याची सुविधा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकार्ण

उपलब्ध करून दिली जाईल. (इ) कंपनीच्या मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेची छाननी (म्हणजेच रिमोट ई–व्होटिंग आणि एजीएममधील ई–व्होटिंग) योग्य आणि पारदर्शकपणे पार पाडून त्यावरील अहवाल कंपनीच्या अध्यक्षाकडे किंवा त्यांनी लेखी स्वरूपात अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीकडे, वार्षिक सर्वसाधारण सभ संपल्यानंतर ४८ तासांच्या आत सादर करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने मेसर्स राठी अँड असोसिएट्स प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरिज, मुंबईचे भागीदार, श्री. हिमाशू कामदार (मेंबरशीप क्रमांक FCS-5171, C.P. No. 3030) यांची नियुक्ती केलेली आहे.

ई) रिमोट ई–व्होटिंगची प्रक्रिया आणि पद्धतीसाठी सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिलेल्या सूचना पाह् शकतात. ई–व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शका/तकारींसाठी तुम्ही श्री. अतुल चव्हाण, असोसियेट – टेकनॉलॉजी ग्रुप, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०० ०८३ यांच्याशी त्यांच्यासाठी दिलेल्या <u>enotices@linkintime.co.in</u> या ईमेल आयडीवर किंवा टेली. ०२२ – ४९१८६००० या दूरध्वनी क्रेमाकावर किंवा कपनीच्या सेक्रेटरिअल डिपार्टमेंशी <u>speedagecommercial@gmail.com</u> वर संपर्क साधृ स्पीडेज कमर्शिअल्स लिमिटेड करिता

सही/ मीनाक्षी जे. भंसाली (डिआयएन: ०६९३६६७१) Trade with Trust

मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड

मीआयएन • एल ५१९०९एमएच२००२पीएलमी१३५५९× नोंदणीकृत कार्यालय : एक्सचेंज स्क्वेअर, सुरेन रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००९३ दूरध्वनी: ०२२ ६७३१ ८८८८ फॅक्स: ०२२ ६६४९ ४१५१ ईमेल आयडो:- ig-mcx@mcxindia.com; वोबसाइट: www.mcxindia.com

बाविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २६ सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ :३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्ही सी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांशिवाय (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल. सामान्य ठिकाणी सदस्यांची शारीरिक उपस्थिती शिवाय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या सामान्य परिपत्रक क्रमांक २० /२०२०, २/२०२२) आणि ०९ /२०२३) च्या तरतुर्दीचे पालन करून, परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ /सीएफडी /पीओडी-२/पी/सीआयआर /२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी, २०२३ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२३ सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') आणि इतर लागू या संदर्भात जारी केलेली परिपत्रके (यापुढे एकत्रितपणे ''परिपत्रक'' म्हणून संदर्भित) आणि कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ चे पालन करून, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ आणि सेबीचे नियमन ४४ (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता), विनियम, २०१५ नुसार २२ वी एजीएम आयोजित करण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी.

आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक अहवालासह कंपनीची २२ वी एजीएम बोलावणारी सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिनांक **०३ सप्टेंबर २०२४** रोजी पाठवली गेली आहे, ज्यांचे ई-मेल आयडी कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफरकडे नोंदणीकृत आहेत. एजंट, केफीन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (''आरटीए'') किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंटसोबत कट-ऑफ तारखेला **गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४**. वार्षिक अहवाल, इतर गोर्घ्टींबरोबरच, एजीएम सूचना असलेल्या वेबसाइटवर प्रवेश केला जाऊ शकतो. कंपनीचे <u>https://www.mcxindia.com/investor-relations</u> येथे; नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाइटवर. ज्या सभासदांनी आपला ईमेल आयडी नोंदणीकृत केलेला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी ई-व्होटिंग आणि एजीएममध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे भाग घेण्यासाठी एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये दिलेल्या तपशीलवार सूचनांचे पालन करावे.

दिनांक ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा लाभांश, कंपनीच्या संचालक मंडळाने शिफारस केल्यानुसार, एजीएममध्ये मंजूर झाल्यास, गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४) रोजी भौतिक/ अभौतिक स्वरूपात समभाग धारण केलेल्या सदस्यांना उक्त लाभांश घोषित केल्यापासून ३० दिवसांच्या आत दिले जाईल.

एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंग

कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम, एमसीए परिपत्रके आणि सेबी (एलओडीआर) विनियम, २०१५ च्या नियमन ४४ नुसार, कंपनी, एनएसडीएलद्वारे, आपल्या सदस्यांना दूरस्थ ई-मतदानाची सुविधा प्रदान करत आहे. , त्यांना एजीएममध्ये व्यवहार करण्याच्या व्यवसायांच्या संदर्भात इलेक्ट्रॉनिक मार्गाने मतदानाचा अधिकार वापरण्यासाठी सक्षम करण्यासाठी. सभासद त्यानुसार एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व व्यवसायांवर/ ठरावांवर एजीएम (रिमोट ई-व्होटिंग) व्यतिरिक्त इतर ठिकाणाह्न इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. जे सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करू शकले नाहीत, ते एजीएममध्ये <u>www.evoting.nsdl.com</u> वर एनएसडीएलद्वारे प्रदान केलेल्या 'ई-व्होटिंग' सुविधेद्वारे मतदान करू शकतात.

या संदर्भातील तपशील खाली दिलेला आहे.

१. रिमोट ई-मतदान सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ भाप्रवे स. ९.०० वा. रोजी सुरू होईल.

२. रिमोट ई-मतदान **बुधवार, २५ सप्टेंबर २०२४** रोजी भाप्रवे स. ५ :०० वा. समाप्त होईल. सदर तारीख आणिवेळेनंतर दुरस्थ ई-मतदानाला परवानगी नसेल आणि त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल द्वारे ई-मतदान मॉड्युल अक्षय केले जाईल.

३. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेनुसार नोंदवले जाते. म्हणजेच **गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४** रोजी एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग तसेच ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.

४. सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच गुरुवार, १९ सप्टेंबर २०२४ रोजी शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेणारी आणि कंपनीची सदस्य बनणारी कोणतीही व्यक्ती विनंती पाठवून वापरकर्ता <u>evoting@nsdl.co.in</u> वर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते..

🗤 एजीएम दरम्यान ई-व्होटिंगची सुविधेचा लाभ अशा सदस्यांना घेता येईल ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे

६. सभासद एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगद्वारे फक्त एकच मतदानाचा पर्याय निवडू शकतो. सदस्याने दोन्ही पद्धतींनी मत दिल्यास, रिमोट ई-व्होटिंगद्वारे केलेले मतदान प्रचलित होईल.

७. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील सभेला उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. सभासदांनी ठरावावर एकदा मत दिले की, त्यांना नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

८. ई-मतदानाशी संबंधित तपशीलवार सूचनांसाठी, सदस्य कृपया पहाएजीएमच्या सूचनेतील सूचना किंवा <u>www.evoting.nsdl.com</u> ला भेट द्या

९. एनएसडीएल ई-व्होटिंग सिस्टीममधून एजीएम आणि ई-व्होटिंगला उपस्थित राहण्याबाबत काही शंका किंवा समस्या किंवा तक्रारी असल्यास, सदस्यांना विनंती आहे की त्यांनी evoting@nsdl.co.in वर ईमेल लिहावा किंवा टोल फ्री क्रमांक: ०२२ -४८८६ ७००० वर संपर्क साधावा. आणि ०२२-२४९९ ७००० किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून श्री. अमित विशाल उप व्हाईस प्रेसिडेंट किंवा वरिष्ठ व्यवस्थापक, किंवा सुश्री वीणा सुवर्णा, व्यवस्थापक, एनएसडीएल, ३०१, ३ रा मजला, नमन चेंबर्स, जी ब्लॉक, प्लॉट क्र. सी-३२, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई-४०००५१ यांचा पत्ता आहे.

श्री प्रसेन नैथानी, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, मेसर्स पी. नैथानी अँड असोसिएट्सचे मालक, कंपनी सचिव, मुंबई, यांची ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्भतीने छाननी करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

एजीएमच्या सूचनेमध्ये कंपनीने मांडलेल्या ठरावांवर कंपनी सर्व भागधारकांना रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारे सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या मतांचा प्रभावीपणे वापर करण्याची विनंती करते. मोठ्या संख्येने सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी एक पुढाकार म्हणून, कंपनी दूरस्थ ई-मतदानाच्या आधी सर्व पात्र भागधारकांना (ज्यांच्या ईमेल आयडी कट-ऑफ तारखेनुसार (मंगळवार, दिनांक १९) सप्टेंबर, २०२३) नोंदणीकृत आहेत) स्मरणपत्र ईमेल पाठवण्याचा प्रयत्न करेल सुरू होते. फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणार्या शेअरधारकांना सेबीच्या परिपत्रक क्र. नुसार त्यांचा पॅन, ईमेल पत्ता, मोबाइल नंबर, बँक खाते तपशील आणि नामांकन नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते. सेबी /एचओ /एमआयएसआरडी /एमआयएसआरडी -पीओडी -१/पी /सीआयआर /२०२३ /३७ दिनांक १६ मार्च २०२३. तसे करण्यात अयशस्वी झाल्यास आर टी ए द्वारे भौतिक भागधारकांचा फोलिओ गोठवला जाईल. भागधारकांनी आमच्या आरटीए, युनिट: मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१ -३२, गचीबोवली, हैदराबाद ५०० ०३२ आर्थिक जिल्हा, नानकरामगुडा येथे रीतसर भरलेला फॉर्म आयएसआर-१ मध्ये भरलेला तपशील पाठवून नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली आहे. किंवा कागदपत्रांच्या स्कॅन प्रती मेल करून, योग्यरित्या ई-स्वाक्षरी केलेल्या, आरटीए वर नोंदणीकृत त्यांच्या ईमेल आयडीवरून einward.ris@kfintech.com फॉर्म आयएसआर-१ चे स्वरूप कंपनीच्या वेबसाइटवर https://www.mcxindia.com/investor-

वर नमूद केलेल्या एमसीए) परिपत्रकांनुसार सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती वितरीत करण्यात आली आहे, त्यामुळे २२) व्या एजीएमसाठी सदस्यांद्वारे प्रॉक्सी नियुक्त करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही.

ig-mcx@mcxindia.com वर पाठवलेल्या आधीच्या विनंत्यांवर आधारित, एजीएममध्ये व्यवहार करण्याच्या व्यवसायाच्या वस्तूंशी संबंधित कागदपत्रे, एजीएमपर्यंत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तपासणीसाठी

आम्ही तुम्हाला कंपनीमधील तुमची शेअरहोल्डिंग तसेच पर्सन्स एक्टिंग इन कॉन्सर्ट (पीएसी) च्या शेअरहोल्डिंगसह, जर काही असेल तर ते उघड करण्याची विनंती करतो. नोंदणीकृत चे २ (कयू) अंतर्गत 'पीएसी' परिभाषित केले आहे. सेबी (शेअर्स आणि टेकओव्हरचे महत्त्वपूर्ण संपादन) नियमावली,२०९९

मंडळाच्या आदेशानुसार मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड साठी

मनीषा ठाकूर कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई तारीख: ०३ सप्टेंबर, २०२४ सदस्यत्व क्र .: ए१०८५५



The spirit of Mumbai is now 96 years old!

दिनांकः ०३ सप्टेंबर, २०२४ ठिकाणः मुंबई

सभासदत्व क्र. ए१२११०

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

(एन्फोर्समेंट) रूल्स, 2002 च्या नियम 8 आणि 9 च्या परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीसाठी 15 दिवसांची ई-लिलाव विक्री सुचना. जेथे आहें", ''जे आहे जसे आहें" आणि ''जे काही आहे तेथे आहें" तत्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत, इसारा अनामत रक्कम (इअर) आणि इअर जमा करण्याची अंतिम तारीख सुध्दा खाली नमुद केलेली आहे.